

केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजनेचा
निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS)
करीता Single Nodal Agency (SNA) व
Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय, क्रमांक: संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१५७/अजाक
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ०८ फेब्रुवारी, २०२२.

संदर्भ-१. F.NO.१ (१३) PFMS/FCD/२०२० government of India ministry of
finance, department of expenditure, pfms division ,
dated २३.०३.२०२१

२. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र. क्र.३५/कोषा प्रशा -४ दि.१जुलै,२०२१

प्रस्तावना:-

केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधीचे परिणामकारक व्यवस्थापन करण्याच्या तसेच, निधी विनियोगाच्या प्रक्रियेत अधिक परिणामकारकता आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) याबाबतच्या सुचना संदर्भ क्रमांक १ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या आहेत. यास अनुसरून केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) याबाबत सुधारित सुचना संदर्भ क्रमांक २ च्या राज्य शासन वित्त विभागाच्या परीपत्रकान्वये, दिलेल्या असून सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

२. सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रत्येक केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागाने Single Nodal Agency (SNA)ची नेमणुक करून त्या योजनेसाठी प्राधिकृत बँकेमध्ये स्वतंत्र Single Nodal Bank Account उघडावे, असे सुचित केलेले आहे.

३. या कार्यासनामार्फत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना ही १००% केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाते. त्यास अनुसरून सदर योजनेसाठी Single Nodal Agency (SNA) घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या १००% केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजनेसाठी Single Nodal Agency (SNA) म्हणून सह सचिव/उप सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना घोषित करण्यात आलेले असून सदर योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बँक खाते उघडण्यात आलेले आहे, त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

I. बँकेचे नाव	:	Bank of Maharashtra
II. शाखा	:	Mantralaya, Mumbai
III. शाखा क्रमांक	:	1388
IV. पत्ता	:	Mantralaya, Mumbai - 400 032.
V. दुरध्वनी क्रमांक	:	022 – 2202 3745
VI. Toll Free No.	:	1800 102 2636 / 1800 233 4626
VII. MICR Code	:	400014069
VIII. IFSC Code	:	MAHB0001388
IX. Account Opening Date	:	23 rd September, 2021.
X. Account Type	:	<u>Government Bodies Saving Account</u> Pradhan Mantri Adarsh Gram Yojna
XI. Account No.	:	60395574217

सदर योजनेसाठी अंबलबजावणी तथा समन्वयासाठी सहसचिव/उपसचिव (अर्थसंकल्प) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची Single Nodal Agency म्हणून व समाज कल्याण आयुक्तालय स्तरावर आयुक्त, समाज कल्याण, पुणे व जिल्हा स्तरावर सहायक आयुक्त, समाज कल्याण यांची Nodal Officer ऑफिसर नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०२०८१२५३३७४०२२ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. ना. सवने)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
२. प्रादेशिक उप आयुक्त, समाज कल्याण विभाग, सर्व,
३. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सर्व,
४. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व,
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
९. संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

१०. कोषागार अधिकारी, सर्व जिल्हे,
११. सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. सर्व कार्यासने, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. निवड नस्ती/अजाक.